



Ref: CVL/SE/2021-22

13th November, 2021

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001.	To, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.
Scrip Code: 511413 ISIN: INE559D01011	Symbol: CREST Series: EQ

Dear Sir / Madam,

SUB: NEWSPAPER ADVERTISEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) OF THE COMPANY FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

With reference to the captioned subject, we are enclosing herewith copy of newspaper advertisement published in Financial Express (English-All edition) and Mumbai Lakshadeep (Marathi) in respect of Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the quarter and half year ended 30th September, 2021.

Kindly take the same on your records.

Thanking you.

Yours faithfully,

For Crest Ventures Limited




Namita Bapna
Company Secretary

Encl: a/a



CREST VENTURES LIMITED

Registered Office: 111, Maker Chambers IV, 11th Floor, Nariman Point, Mumbai - 400 021.
Tel No: 022-4334 7000 Fax No: 022-4334 7002

CIN: L99999MH1982PLC102697 Website: www.crest.co.in Email: secretarial@crest.co.in

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021
(₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter ended		Half year ended	Year ended	Quarter ended		Half year ended	Year ended
		30.09.2021 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2021 Unaudited	31.03.2021 Audited	30.09.2021 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2021 Unaudited	31.03.2021 Audited
1	Total Income from Operations	663.57	644.37	1,273.48	2,650.98	1,415.68	1,355.50	2,749.00	5,489.23
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(856.94)	(574.82)	(1,088.04)	(1,754.81)	(590.05)	(166.03)	(581.89)	(886.50)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(856.94)	(574.82)	(1,088.04)	(1,754.81)	(590.05)	(166.03)	(581.89)	(886.50)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(850.03)	(657.89)	(1,129.39)	(2,021.09)	621.03	(305.46)	677.72	298.01
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(846.12)	(510.87)	(1,023.84)	(1,501.31)	629.14	(150.54)	783.99	803.88
6	Equity Share Capital	2,844.98	2,844.98	2,844.98	2,844.98	2,844.98	2,844.98	2,844.98	2,844.98
7	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	-	-	-	28,754.23	-	-	-	54,952.62
8	Earning per share (EPS) (in ₹) (on Weighted Average number of shares) (Face Value of ₹10/- each)	(2.99)	(2.31)	(3.97)	(7.10)	2.18	(1.07)	2.38	1.05
	Basic (in ₹)	(2.99)	(2.31)	(3.97)	(7.10)	2.18	(1.07)	2.38	1.05
	Diluted (in ₹)	(2.99)	(2.31)	(3.97)	(7.10)	2.18	(1.07)	2.38	1.05

- Notes:**
- *After share of profit/(loss) of Associates
 - The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 12, 2021.
 - Previous quarter / year's figures have been regrouped / reclassified, wherever considered necessary.
 - The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The Quarterly Financial Results are available on the Company's website viz. www.crest.co.in and on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

**For Crest Ventures Limited,
Sd/-
Vijay Choraria
Managing Director
[DIN: 00021446]**

Place : Mumbai
Date : November 12, 2021

AKSH OPTIFIBRE LIMITED

Registered Office: F-1080, RIICO Industrial Area, Phase-III, Bhiwadi-301 019 (Rajasthan)
Corporate Office: A 32, 2nd Floor, Mohan Co-operative Indl. Estate, Mathura Road, New Delhi-110 044
Corporate Identification No. (CIN): L24305RJ1986PLC016132



EXTRACT OF STANDLOANE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021
Rs. in lakhs except per share data

S. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		
		Sep/21 (Unaudited)	Jun/21 (Unaudited)	Sep/20 (Unaudited)	Sep/21 (Unaudited)	Sep/20 (Unaudited)	Mar/21 (Audited)
		1.	Total income from operations	6,965.51	7,359.36	8,093.58	14,324.87
2.	Net Profit for the period (before tax and exceptional items)	441.35	612.62	428.78	1,053.97	(82.50)	395.43
3.	Net Profit for the period before tax (after exceptional items)	441.35	612.62	428.78	1,053.97	(82.24)	308.27
4.	Net Profit for the period after tax (after exceptional items)	311.87	433.00	283.40	744.87	(59.65)	222.68
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	341.44	433.00	283.40	774.44	(59.65)	241.89
6.	Paid-up Equity Capital (Face Value Rs.5 each)	8,134.90	8,134.90	8,134.90	8,134.90	8,134.90	8,134.90
7.	Other equity	-	-	-	-	-	18,562.84
8.	Earnings Per Share (of Rs. 5/- each)	0.19	0.27	0.17	0.46	(0.04)	0.14
	Basic : Diluted:	0.19	0.27	0.17	0.46	(0.04)	0.14

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021
Rs. in lakhs except per share data

S. No.	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		
		Sep/21 (Unaudited)	Jun/21 (Unaudited)	Sep/20 (Unaudited)	Sep/21 (Unaudited)	Sep/20 (Unaudited)	Mar/21 (Audited)
		1.	Total income from operations	7,502.16	7,500.22	9,126.96	15,102.38
2.	Net Profit for the period (before tax and exceptional items)	(63.07)	84.26	(360.07)	21.19	(1,632.90)	(2,418.39)
3.	Net Profit for the period before tax (after exceptional items)	(63.07)	84.26	(369.21)	21.19	(1,632.64)	(2,505.55)
4.	Net Profit for the period after tax (after exceptional items)	(156.09)	(60.08)	(491.21)	(216.17)	(1,598.65)	(2,539.17)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(141.97)	29.29	(114.66)	(112.68)	(1,272.25)	(2,428.98)
6.	Paid-up Equity Capital (Face Value Rs.5 each)	8,134.90	8,134.90	8,134.90	8,134.90	8,134.90	8,134.90
7.	Other equity	-	-	-	-	-	2,181.21
8.	Earnings Per Share (of Rs. 5/- each)	(0.16)	(0.04)	(0.30)	(0.13)	(0.98)	(1.56)
	Basic : Diluted:	(0.16)	(0.04)	(0.30)	(0.13)	(0.98)	(1.56)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly results are available on the Company's website i.e. www.akshoptifibre.com and on the stock exchange websites i.e. www.bseindia.com & www.nseindia.com.

For and on behalf of the Board of Directors of Aksh Optifibre Limited
Sd/-
Satyendra Kumar Gupta
Non Executive Director & Vice Chairman
DIN-00035141

Place: Bhiwadi, Rajasthan
Date: November 12, 2021

PUBLIC NOTICE

The General public is hereby informed that I, Sruti Vagvala, 16-26-1/4B, Sri Shilpa Nilayam, 3rd Street, Near New Port Railway Station, Venkateswara Nagar, Kakinada (Urban), East Godavari, Andhra Pradesh- 533 001 ("Residence") have lost my original Equity Share certificate Nos. 10752, 10753 to 10756, 10939 to 10944, 11279 to 11281, 18924 to 18925, 19202 to 19203, 19216 to 19217, 19232 to 19233, 19258 to 19259, of Neuland Laboratories Limited, in transit while shifting my house during the year 2014.

If any person(s) is/ are got above share certificates, he/ she /they may send the same to me within Seven (07) days from the date of this publication at my Residence/the Registered Office address of the Company, the cost of courier (s)/ speed post would be paid by me.

Sruti Vagvala,		The Company Secretary,	
16-26-1/4B, Sri Shilpa Nilayam, 3rd Street, Near New Port Railway Station, 11th Floor (5th Level), Phoenix IVY Venkateswara Nagar, Kakinada (Urban), East Godavari, Andhra Pradesh- 533 001		Neuland Laboratories Limited Jubilee Hills, Hyd-33, Telangana, India.	
Place: Hyderabad		Sd/-	
Date:12-11-2021		Sruti Vagvala	

PATNA ELECTRIC SUPPLY CO LTD

CIN: L40109WB1956PLC023307
Regd. Office: 3 Khetra Das Lane, 1st Floor, Kolkata - 700012 (West Bengal)
Email: pescco@gmail.com, Website: www.patnaelectricupplyco.com

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and half-year ended September 30, 2021
(₹ in Lakhs)

S. No.	Particulars	Quarter ended	Half-year ended	Quarter ended
		30.09.2021 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)
1	Total income from operations (net)	0.20	1.15	-
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(0.53)	(0.88)	(1.38)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(0.53)	(0.88)	(1.38)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(0.53)	(0.88)	(1.38)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(0.53)	(0.88)	(1.38)
6	Equity Share Capital	46.77	46.77	46.77
7	Earnings Per Share (of ₹ 5/- each) (Not annualised)	(0.06)	(0.09)	(0.15)
	Basic :	(0.06)	(0.09)	(0.15)
	Diluted:	(0.06)	(0.09)	(0.15)

NOTES:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the listed entity Website: www.patnaelectricupplyco.com
- Ind AS compliant Financial results for the quarter and half-year ended September 30, 2021 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 12 November, 2021.

For and on behalf of the Board of Directors
Sd/-
VISHAL KUMAR SHARMA
Managing Director
DIN: 07310503

Date : 12.11.2021
Place : Kolkata

PANACHE INNOVATIONS LIMITED

CIN: L51100MH1981PLC312742
Regd. Off: Unit No. 002, Rajeev Plaza 1, L.B.S. Marg, Ghatkopar West, Mumbai 400086, MH, India
Corp. Off: Unit No. 002, Rajeev Plaza 1, L.B.S. Marg, Ghatkopar West, Mumbai 400086, MH, India
Moh: +91 8291529934. Website: www.panachemodera.com, Email: info@panachemodera.com

Extract of Unaudited Financial results for Quarter and Half year ended 30th September, 2021
Rs. in Lakhs except data per share

Sl. No.	Particulars	Standalone		
		Current Quarter ending	Year to Date	Corresponding 3 months ended in the previous year
		30-Sep-21 (Unaudited)	30-Sep-21 (Unaudited)	30-Sep-20 (Unaudited)
1	Total Income from Operations	239.09	434.74	331.51
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	2.22	5.13	(9.79)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items and/or Extraordinary items#)	2.22	5.13	(9.79)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	0.29	2.01	(9.83)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.29	2.01	(9.83)
6	Equity Share Capital	439.00	439.00	439.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	30.44	30.44	30.44
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
1)	Basic:	0.01	0.05	(0.22)
2)	Diluted:	0.01	0.05	(0.22)

Note:


- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with BSE under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the listed entity at www.bseindia.com and www.panachemodera.com
- The above results were reviewed by the Audit Committee and there after taken on record by the Board in its meeting held on 11th November, 2021. The statutory auditors have issued Limited Review Report.

For Panache Innovations Limited
Sd/-
Prakash Vichhivora
Managing Director

Date : 11.11.2021
Place : Mumbai

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY. THIS IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA.

PUBLIC ANNOUNCEMENT



DROOM TECHNOLOGY LIMITED

Droom Technology Limited ("Our Company") was incorporated as Droom Technology Private Limited on September 9, 2014, at New Delhi as a private limited company under the Companies Act, 2013, pursuant to a certificate of incorporation issued by the Assistant Registrar of Companies, National Capital Territory of Delhi and Haryana, at New Delhi. Our Company was converted into a public limited company pursuant to a special resolution passed by our Shareholders at the EGM held on August 16, 2021 and the name of our Company was changed to Droom Technology Limited. A fresh certificate of incorporation consequent upon conversion to a public limited company was issued by the Registrar of Companies, National Capital Territory of Delhi and Haryana, at New Delhi ("ROC") on September 14, 2021. For details of change in name and Registered and Corporate Office of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 157 of the Draft Red Herring Prospectus dated November 11, 2021 ("DRHP").

Registered Office: 90/31B, First Floor, Malviya Nagar, New Delhi - 110017, Delhi; Telephone: +91 11 4040 4501; Corporate Office: 77A, Building No. 1, Ifco Road, Sector-18, Gurugram - 122 015, Haryana; Telephone: +91 124 4610 300
Website: www.droom.in; Contact Person: Anil Dwivedi, Company Secretary and Chief Compliance Officer; E-mail: companysecretary@droom.in; Corporate Identity Number: U72300DL2014PLC271386

OUR PROMOTERS: SANDEEP AGGARWAL AND DROOM PTE. LTD.

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1 EACH ("EQUITY SHARES") OF DROOM TECHNOLOGY LIMITED ("COMPANY" OR "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [●] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION (THE "OFFER") COMPRISING A FRESH ISSUE OF UP TO [●] EQUITY SHARES BY OUR COMPANY AGGREGATING UP TO ₹ 20,000 MILLION ("FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO [●] EQUITY SHARES ("OFFERED SHARES") BY DROOM PTE. LTD. ("PROMOTER SELLING SHAREHOLDER") AGGREGATING UP TO ₹ 10,000 MILLION ("OFFER FOR SALE"). THE OFFER WOULD CONSTITUTE [●]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS, MAY CONSIDER A FURTHER ISSUE OF EQUITY SHARES, INCLUDING BY WAY OF A PRIVATE PLACEMENT OR ANY OTHER METHODS AS MAY BE PERMITTED IN ACCORDANCE WITH APPLICABLE LAW, FOR CASH CONSIDERATION AGGREGATING UP TO ₹ 4,000 MILLION, AT ITS DISCRETION, PRIOR TO THE FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC ("PRE-IPO PLACEMENT"). ANY AMOUNT RAISED PURSUANT TO SUCH A PRE-IPO PLACEMENT WILL BE REDUCED FROM THE AMOUNT OF THE FRESH ISSUE, SUBJECT TO COMPLIANCE WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED (THE "SCRR").

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹ 1 EACH AND THE OFFER PRICE IS [●] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT SIZE WILL BE DECIDED BY OUR COMPANY AND THE PROMOTER SELLING SHAREHOLDER, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS ("BRLMS") AND WILL BE ADVERTISED IN [●] EDITIONS OF [●] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [●] EDITIONS OF [●] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER, HINDI ALSO BEING THE REGIONAL LANGUAGE OF DELHI WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/ OFFER CIRCULATING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE BSE LIMITED ("BSE") AND THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE"), AND TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED (THE "SEBI ICDR REGULATIONS").

In case of any revision in the Price Band, the Bid/ Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the total Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Promoter Selling Shareholder may, in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, extend the Bid/ Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/ Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the respective websites of the BRLMs and at the terminals of the Syndicate Members and by intimation to the Designated Intermediaries and the Sponsor Bank, as applicable.

The Offer is being made in terms of Rule 19(2)(b) of the SCRR read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. This Offer is being made through the Book Building Process and in compliance with Regulation 6(2) of the SEBI ICDR Regulations, wherein not less than 75% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs") (the "QIB Portion"), provided that our Company and the Promoter Selling Shareholder may, in consultation with the BRLMs, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis (the "Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the price at which allocation is made to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price"). Further, 5% of the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) ("Net QIB Portion") shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not more than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not more than 10% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders, in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process and provide details of their respective bank accounts (including UPI ID in case of RIBs), in which the Bid Amount will be blocked by the SCBS or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be. Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA process. For details, see "Offer Procedure" on page 318 of the DRHP.

This public announcement is made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that the Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares and has filed the DRHP with SEBI.
Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with the Securities and Exchange Board of India ("SEBI") shall be made available to the public for comments, if any, for period of at least 21 days, from the date of filing by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of Stock Exchanges i.e., BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com, respectively and the websites of the respective BRLMs, i.e. ICICI Securities Limited at www.icicisecurities.com, Axis Capital Limited at www.axiscapital.co.in, Edelweiss Financial Services Limited at www.edelweissfin.com, HSCB Securities and Capital Markets (India) Private Limited at https://www.business.hsbc.co.in/en-gb/in/generic/ipo-open-offer-and-buyback and Nomura Financial Advisory and Securities (India) Private Limited at www.nomuraholdings.com/company/group/asia/india/index.html. We invite the members of the public to give comments on the DRHP filed with SEBI with respect to disclosures made therein. The public is requested to send a copy of the comments sent to SEBI, to the Company Secretary and Chief Compliance Officer of the Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned below. All comments must be received by the Company and/or the BRLMs and/or the Company Secretary and Chief Compliance Officer of our Company on or before 5 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing the DRHP with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the DRHP. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 22 of the DRHP. Potential Bidders should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the red herring prospectus ("Red Herring Prospectus") has been filed with the RoC and must not be made solely on the basis of such Red Herring Prospectus. There may be material changes in the Red Herring Prospectus from the DRHP. The Equity Shares, when offered, through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on BSE and NSE.

For details of the main objects of the Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on page 157 of the DRHP. The liability of the members of the Company is limited.

For details of the share capital and capital structure of the Company and the names of the signatories to the memorandum and the number of shares subscribed for by them see "Capital Structure" on page 70 of the DRHP.

BOOK RUNNING LEAD MANAGERS

ICICI Securities	AXIS CAPITAL	Edelweiss	HSBC	NOMURA
<p>ICICI Securities Limited ICICI Venture House Appasaheb Marathe Marg Prabhadevi, Mumbai - 400025 Maharashtra, India Tel: + 91 22 6807 7100 E-mail: droom.ipo</p>				

सर्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय
बुधनुंबई विभाग मुंबई
सांसिरा, सांसिरा मार्ग, वरकी,
मुंबई-४०००३०.
चौकरीची जाहीर नोटीस
अर्ज क्रमांक: ACC / X / 1789 / 2021

सर्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय
बुधनुंबई विभाग मुंबई
सांसिरा, सांसिरा मार्ग, वरकी,
मुंबई-४०००३०.
चौकरीची जाहीर नोटीस
अर्ज क्रमांक: ACC / X / 2551 / 2021

हस्तिले आहे
श्री संतोष भिकाजी सावंत दिनांक १०
नोव्हेंबर २०२१ रोजी अंतीमे ते एकजत्रकार
प्रकार दमन्याळ खात्रीत कालावध

PUBLIC NOTICE
Take notice that Mr. Ashok R. Panjwani & Mrs. Meeta A.
Panjwani owners of Flat No. 504 & 503 (which includes
part of Flat No. 502) both in E Wing Building No.2 Mumbai

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that our
clients viz. Mr. Vivek Mukesh
Sadarangani & Mrs. Preet Vivek

सार्वजनिक नोटीस
या नोटीसद्वारे सर्वसाधारण संचयन देण्यात येत आहे की, माझे प्राइम सौ. फिलिमिना मोहनिया यांचे
आणि श्री. मोहनिया चेतन यांचे खालील परिशिष्टप्रत्ये नमूद केलेली मातमता श्री. निदेश आदिगोरे

रोजच वाचा
दैनिक मुंबई लक्षदीप
मुंबई लक्षदीप
मुंबई लक्षदीप

अनेरी फिनकॅप लिमिटेड
नोंद. कार्या: ब्रिच क्र. ३१०, बी.सी. मॅज. को-ऑप. फ्लॉयड रोड, वरकी, मुंबई-४०००३०.
संपलेले अर्धवर्ष
३०.०९.२०२१
अलेखापरिचित

विविध ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेड
नोंदणीकृत कार्यालय: श्री-२५/१, एम.आय.सी. तारामुख बागा रोड, वरकी, मुंबई-४०००३०.
वेबसाईट: www.vividglobalindia.com, ई-मेल: info@vividglobalindia.com

CREST VENTURES LIMITED
Registered Office: 111, Maker Chambers IV, 11th Floor, Nariman Point, Mumbai - 400 021.
EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

सूचना
कंपनीचे नाव: ओरिएंटल अॅडव्हान्स्ड लिमिटेड
कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय: जी.डी.आय.सी. इंडस्ट्रियल एरिया, पोखरंद गुजरात-३६००५७.

श्री उपेन्द्र को-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड
Regd. No. BOM/HSG/PR-8501 OF 1981-1982 Dated 12-6-1981
Upendra CHS Ltd., Y.R. Tawade Road, Dahisar (East), Mumbai- 400068.

Technocraft Industries (India) Limited
Registered Office: Plot No-47, Opus Centre, 2nd Floor, Opp Tunga Paradise Hotel, MIDC, Andheri (East), Mumbai-93.
Extract of the Standalone & Consolidated Un Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30th September 2021